

महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग
शासन आदेश क्र. टिआरएफ-०६२३/प्र.क्र.१५२ (भाग-१)/ई-२
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
दिनांक: २९ ऑगस्ट, २०२३

- संदर्भ:- १) महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५
२) सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना क्र.एसआरव्ही-२०२१/प्र.क्र.४९/कार्या-१२, दि.१४.०७.२०२१

शासन आदेश:-

महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ च्या कलम ४(४) (एक) व (दोन) आणि ४(५) मधील तरतुदीनुसार खाली नमूद केलेल्या उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांना प्रशासकीय कारणास्तव त्यांच्या नावासमोर स्तंभ क्र.४ मध्ये दर्शविण्यात आलेल्या पदावर सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने सार्वजनिक सेवेच्या हितार्थ व प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने पदस्थापना देण्यात येत आहे.

अ.क्र.	अधिकाऱ्यांचे नाव	कार्यरत पदस्थापना	बदलीनंतरची पदस्थापना
१	२	३	४
१)	श्री. अजय पवार	नियुक्तीच्या प्रतिक्षेत	दि.१९.०६.२०२३ रोजीचे आदेश रद्द करून उप जिल्हाधिकारी (भूसंपादन क्र.१), सांगली या श्री. अजयकुमार नष्टे यांच्या बदलीने रिक्त होणा-या पदावर
२)	श्री. अजयकुमार नष्टे	उप जिल्हाधिकारी (भूसंपादन क्र.१), सांगली	उप विभागीय अधिकारी, जत, जि. सांगली या रिक्त पदावर
३)	श्रीमती अनुराधा ढालकरी	उप जिल्हाधिकारी (रोहयो), नांदेड	निवासी उप जिल्हाधिकारी, परभणी या रिक्त पदावर
४)	श्री. नितीन मुंडावरे	उप जिल्हाधिकारी (रोहयो), नाशिक	उप जिल्हाधिकारी (रोहयो), धुळे या रिक्त पदावर
५)	श्रीमती वर्षा शिंगण	उप जिल्हाधिकारी (भूसंपादन क्र.३), सांगली	जिल्हा पुनर्वसन अधिकारी, कोल्हापूर या श्रीमती सविता लष्करे यांच्या बदलीने रिक्त होणा-या पदावर
६)	श्रीमती सविता लष्करे	जिल्हा पुनर्वसन अधिकारी, कोल्हापूर	उप जिल्हाधिकारी (भूसंपादन क्र.३), सांगली या श्रीमती वर्षा शिंगण यांच्या बदलीने रिक्त होणा-या पदावर

७)	श्री. हेमंत निकम	नियुक्तीच्या प्रतिक्षेत	दि.०७.०२.२०२३ रोजीचे आदेश रद्द करून उप जिल्हाधिकारी (भूसंपादन क्र.१), पुणे या रिक्त पदावर
८)	श्री. विठ्ठल उदमले	उप जिल्हाधिकारी (महसूल), सोलापूर	उप विभागीय अधिकारी, सोलापूर क्र. २ या रिक्त पदावर
९)	श्रीमती अश्विनी मांजे	उप जिल्हा निवडणूक अधिकारी, चंद्रपूर	उप विभागीय अधिकारी, साकोली, जि. भंडारा या रिक्त पदावर
१०)	श्रीमती निता सावंत-शिंदे	नियुक्तीच्या प्रतिक्षेत	उप जिल्हा निवडणूक अधिकारी, सांगली या रिक्त पदावर
११)	श्री. राहुल जाधव	उप मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री साईबाबा संस्थान विश्वस्थ, शिर्डी	प्रतिनियुक्तीच्या सेवा संपुष्टात आणून उप विभागीय अधिकारी, धुळे या रिक्त पदावर
१२)	श्री. दर्शन निकाळजे	नियुक्तीच्या प्रतिक्षेत	उप विभागीय अधिकारी, तुमसर, जि. भंडारा या रिक्त पदावर
१३)	श्री. रविंद्र राजपूत	उप जिल्हा निवडणूक अधिकारी, मुंबई शहर	भारत निवडणूक आयोगाच्या Manual on Model Code of conduct मधील तरतूदीनुसार अपर निवासी उप जिल्हाधिकारी, पालघर या रिक्त पदावर
१४)	श्रीमती ज्योती पाटील	उप जिल्हाधिकारी (रोहयो), रायगड	निवासी उप जिल्हाधिकारी, सांगली या श्री. विजयसिंह पाटील यांच्या प्रतिनियुक्तीमुळे रिक्त होणा-या पदावर
१५)	श्री. अनिलकुमार भटकर	जिल्हा पुनर्वसन अधिकारी, अमरावती	उप विभागीय अधिकारी, अमरावती या रिक्त पदावर
१६)	श्री. सोपान कासार	उप जिल्हाधिकारी (भूसंपादन) (उर्ध्व वर्धा प्रकल्प), वर्धा	निवासी उप जिल्हाधिकारी, जळगाव या रिक्त पदावर

२. उपरोक्त अधिका-यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या पदांवर अन्य अधिका-यांच्या नियुक्तीचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील. श्री. विजयसिंह पाटील यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील.

३. सदरील आदेश तात्काळ अंमलात येत असून उपरोक्त नमूद अधिका-यांना बदलीने पदस्थापना दर्शविण्यात आलेल्या पदावर तात्काळ रुजू होण्यासाठी ते धारण करत असलेल्या पदावरून या आदेशान्वये एकतर्फी कार्यमुक्त करण्यात येत आहे.

४. संबंधित उप जिल्हाधिकारी यांना कळविण्यात येते की, वरील बदलीच्या पदावर रुजू होण्याकरीता संबंधित अधिकारी यांनी शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, दि.५.९.२०१८ अन्वये विहीत केलेल्या नमूद

तरतूदीनुसार, त्यांच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार अन्य सक्षम अधिकाऱ्याकडे सोपवावा. संबंधित अधिकारी नवीन नियुक्तीच्या जागी कोणत्या दिनांकास हजर झाले याबाबत e2.revenue@maharashtra.gov.in या ई-मेलद्वारे/ टपालाद्वारे शासनास त्वरित कळवावे.

५. संबंधित अधिकारी हे महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेतर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळांतील प्रदाने) नियम, १९८१ च्या नियम १५ अन्वये विहित केलेल्या उक्त तरतूदीनुसार, पदग्रहण अवधी समाप्त होण्यापूर्वी बदलीच्या ठिकाणी रुजू झाले नसल्याचे निदर्शनास आल्यास, त्यांचेविरुद्ध शासन निर्णय, क्र.संकीर्ण २०१६/ प्र.क्र.१८६/ १६/ कार्यासन १४, दि.२३.१२.२०१६ मधील तरतूदीनुसार शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

६. महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेतर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळांतील प्रदाने) नियम, १९८१ मधील नियमानुसार दिलेल्या विहित कालावधीत संबंधित अधिकारी यांनी पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू होण्याची दक्षता घ्यावी. अन्यथा या पदस्थापनेच्या पदावर रुजू न झाल्यास, त्यांचा अनुपस्थितीचा कालावधी हा “अकार्यदिन” (dies non) म्हणून गणला जाईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

७. संबंधित अधिकाऱ्यास शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही कारणास्तव रजा मंजूर करू नये. तसेच, महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील नियम-३० (सी) नुसार मूळ कार्यालयाने बदली झालेल्या अधिकाऱ्यांचे कोणत्याही प्रकारचे रजेचे अर्ज स्विकारू नयेत. असे अर्ज प्राप्त झाल्यास ते संबंधित अधिकाऱ्यांना मूळ पत्त्यावर नोंदणी पोच देय डाकेने परत करावेत.

८. सदरहू आदेशानुसार तात्काळ पदस्थापनेच्या पदावर रुजू न झाल्यास वा कोणत्याही प्रकारचा दबाव आणून बदली रद्द करण्याचा प्रयत्न झाल्यास, ही कृती महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम २३ चे उल्लंघन करणारी असल्यामुळे, ती गैरवर्तणूक समजून त्यांचे विरुद्ध शिस्तभंग विषयक कारवाई करण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

९. सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २०२३०८२९१८२२१८८५१९ असा आहे. हे शासन आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(ज. अ. शेख)
शासनाचे सह सचिव

प्रति,

१. प्रधान सचिव व विधी परामर्शी, विधी व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
२. सर्व विभागीय आयुक्त.

प्रत,

- मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

- मा. उप मुख्यमंत्री (गृह) यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- मा. उप मुख्यमंत्री (वित्त) यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- मा. मंत्री (महसूल) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- अपर मुख्य सचिव (महसूल) यांचे विशेष कार्य अधिकारी, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- संबंधित जिल्हाधिकारी.
- प्रधान महालेखापाल-१/२ (लेखा व अनुज्ञेयता)/ (लेखा परीक्षा), मुंबई/ नागपूर.
- संबंधित जिल्हा कोषागार अधिकारी.
- संबंधित अधिदान व लेखा अधिकारी.
- संबंधित आहरण व संवितरण अधिकारी.
- संबंधित उप जिल्हाधिकारी (संबंधित विभागीय आयुक्त यांचेमार्फत).
- सह सचिव (ई-२) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- निवडनस्ती (ई-२).